

वारणा पाटबंधारे मोठा प्रकल्प ता. शिराळा
जि.सांगली प्रकल्पाच्या तृतीय सुधारित प्रकल्प
अहवालास रु. ११७४.९८ कोटी इतक्या किंमतीस
मान्यता देणेबाबत.

महाराष्ट्र शासन
जलसंपदा विभाग

शासन निर्णय क्रमांक: वारणा सुप्रमा ०१११/प्र.क्र.७६/११/मोप्र-१

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक:- १३ ऑक्टोबर, २०१६.

- संदर्भ:-** १) पाटबंधारे व ऊर्जा विभागाचा इंग्रजी शासन निर्णय क्र. WRN/१४६४/४४८३२-
IP (३), दिनांक ३ जानेवारी १९६७
२) पाटबंधारे विभागाचा इंग्रजी शासन निर्णय क्र..WRN/११७५/४०३९३(२३४)-
टी-३, सचिवालय, मुंबई दिनांक २९ सप्टेंबर, १९७६
३) पाटबंधारे विभाग, शासन निर्णय क्र. डब्ल्युआरएन १०८५/३०६(४४३३)/मो.प्र.१,
दिनांक १७ जुलै, १९८६.

प्रस्तावना :

वारणा प्रकल्प हा महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत सांगली जिल्हयातील शिराळा तालुक्यातील वारणा नदीवरील प्रकल्प आहे. सदर प्रकल्पांतर्गत सांगली जिल्हयातील शिराळा तालुक्यात वारणा नदीवर एकूण ९७४.१८८ द.ल.घ.मी. (३४.४० अ.घ.फू.) साठवण क्षमतेचे धरण बांधणेत आलेले आहे.सदर प्रकल्पामुळे कोल्हापुर व सांगली जिल्हयातील ८७,००० हे. क्षेत्रास सिंचनाचा लाभ उपलब्ध होणार आहे. सदरस्थितीत ६३१४८ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.

सदर प्रकल्पास संदर्भ १ अन्वये सन १९६३-६४ चे दरसुचीवर आधारित रु. ३१.६४ कोटीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

यानंतर संदर्भ २ अन्वये सन १९७५-७६ चे दरसुचीवर आधारित रु. ८१.९७ कोटीस प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

यानंतर संदर्भ ३ अन्वये सन १९८२-८३ चे दरसुचीवर आधारित रु. २८८.८७ कोटीस द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

वारणा धरणाचे काम पूर्ण झाले असून वितरण व्यवस्थेचे काम प्रगतीत आहे. सदर प्रकल्प हा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत अंतर्भूत असून डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करणेचे नियोजन आहे.

द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर प्रामुख्याने दरसुचीत वाढ झाल्याने, भूसंपादन खर्चात वाढ झालेने, तसेच संकल्पनातील बदल व द्वितीय सुधारित प्रकल्प अहवालातील अपु-या तरतुदी यामुळे प्रकल्प किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने तृतीय सुधारित प्रकल्प अहवाल मान्यतेस्तव शासनास सादर केला आहे. या प्रकल्प अहवालास राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने त्यांच्या ७६ व्या बैठकीमध्ये (दि.१८/६/२०१६) शिफारस केली आहे. तसेच प्रकल्प अहवालावर दि. २१/८/२०१६ रोजी झालेल्या व्यय अग्रक्रम समितीचे बैठकीत चर्चा झाली आहे. या बैठकीत व्यय अग्रक्रम समितीने या प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता

देण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी प्रस्ताव मा. मंत्रीमंडळासमोर ठेवण्याविषयी मा. मुख्यमंत्री महोदयांचे स्तरावर निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार हा सु.प्र.मा. प्रस्ताव मा.मंत्रीमंडळाचे बैठकीत सादर करण्यास मा. मुख्यमंत्री महोदयांनी अनुमती दिली होती.

मा.मंत्रीमंडळाने बांधकामाची सद्यःस्थिती, किंमत वाढीची कारणमिमांसा, राज्य तांत्रिक सल्लागार समितीचा अहवाल, व्यय अग्रक्रम समितीची निरीक्षणे तसेच प्रकल्पातील कामाच्या अनुषंगाने, सिंचनविषयक विशेष चौकशी समितीच्या अहवालात नमुद केलेली निरीक्षणे व त्या अनुषंगाने केलेली कार्यवाही याचा परामर्श घेऊन सांगली व कोल्हापूर जिल्हयांना वरदान ठरणाऱ्या वारणा प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्याच्या उद्देशाने, सन २०१३-१४ च्या दरसुचीवर आधारीत रुपये ११७४.९८ कोटी इतक्या किंमतीच्या तृतीय सुधारित प्रकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता देण्याचा जाणीवपूर्वक निर्णय दिनांक १३/१०/२०१६ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये घेतलेला आहे.

शासन निर्णय :

वारणा मोठा पाटबंधारे प्रकल्प ता. शिराळा जि.सांगली या प्रकल्पाच्या जलसंपदा विभागाच्या सन २०१३-१४ च्या दरसुचीवर आधारीत रुपये ११७४.९८ कोटी (रुपये एक हजार एकशे चौ-याहत्तर कोटी अठयान्नव लक्ष फक्त) इतक्या किंमतीस प्रत्यक्ष कामासाठी रुपये १०१०.०५ कोटी (रुपये एक हजार दहा कोटी पाच लक्ष फक्त) व अनुषंगीक खर्च १६४.९३ कोटी (रुपये एकशे चौसष्ट कोटी त्र्याण्यव लक्ष) खालील अटींच्या अधीन राहून तृतीय सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे. प्रकल्पाचा उपशिर्षनिहाय तरतूदीचा गोषवारा सोबत जोडला आहे.

१) वारणा प्रकल्पाची उर्वरित कामे जून २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात यावीत.

२) प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळून ५० वर्षांचा कालावधी उलटून गेल्यावरही कालव्याच्या कामांना विरोध असल्याने राज्य तांत्रिक सल्लागार समितीने शिफारस केल्याप्रमाणे उजव्या कालव्याची लांबी ६० कि. मी. पर्यंत सिमित करावी व पूर्वी मान्यता दिल्याप्रमाणे डाव्या कालव्याची लांबी ७० कि. मी. पर्यंत सिमित करावी तसेच ३३.२ कि. मी. लांबीचा छोटा कालवा पूर्णतः रद्द करावा.

३) वारणा प्रकल्पाचे लाभक्षेत्रात कृष्णा नदीतून उपसा सिंचन द्वारे जितका पाणी वापर होतो तितके पाणी वारणा प्रकल्पातून म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी कृष्णा नदीत सोडणेत यावे.

४) कालव्याची कामे सलगतेने करावीत. कालवा कामाचा व आर्थिक गुंतवणूकीचा वर्षवार कार्यक्रम शासनाकडून मान्य करून घ्यावा.

५)संपूर्ण लाभक्षेत्रामध्ये पाणी वापर संस्था स्थापन करून सिंचन व्यवस्थापन पाणी वापर संस्थेस हस्तांतरीत करावे.

६) सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे प्रकल्प कार्यान्वयीकरणाचे विविध टप्प्यावर क्षेत्रिय अधिका-यांनी घेतलेल्या विविध निर्णयास व क्षेत्रिय अनियमितता झाली असल्यास अशा अनियमिततेस सहमती असे गृहीत धरता येणार नाही.

या प्रकल्पाच्या कामावरील खर्च मागणी क्र. आय-५, मुख्य लेखाशीर्ष ४७०१ मोठे व मध्यम पाटबंधाऱ्यावरील भांडवली खर्च, (१९०) सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणूका, (०२) (०१) महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळास भाग भांडवली अंशदान (उर्वरित महाराष्ट्र) (संगणक संकेतांक ४७०१ एच-६२९)(योजनांतर्गत) या लेखाशिर्षाखाली खर्ची घालावा व शासनाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय दिनांक १३/१०/२०१६ रोजी मा. मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६१०१३१७००२३३८२७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

सहपत्र: परिशिष्ट

(वि.प्र.पालवणकर)
कार्यासन अधिकारी

प्रत-

- १) मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- २) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- ३) सर्व मा. मंत्री/ मा. राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- ४) महालेखापाल, महाराष्ट्र राज्य, (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर.
- ५) कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे.

परिशिष्ट १

वारणा मोठा प्रकल्पास तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेचा उपशिर्षनिहाय तपशिल
रूपये कोटी

अ.क्र.	उपशिर्ष	प्रस्तावित तृतीय सुप्रमा नुसार किंमत (दरसुची २०१३-१४)
१	ए- प्रिलिमिनरी	१.७१
२	बी- लॅण्ड	९९.२६
३	सी-वर्क्स	१४५.१४
४	डी-रेग्युलेटर	५.०९
५	इ-फॉल्स	०.००
६	एफ-आरएचटी वर्क्स	१७२.५७
७	जी ब्रीजेस	३७.४४
८	एच- एस्केप	५.३७
९	के-बिल्डिंग	७.९५
१०	एल-अर्थवर्क	४७४.४०
११	एम- प्लॉटेशन	२.२४
१२	ओ-मिसलेनियस	२५.६८
१३	पी-मेंटेनंस	१२.५२
१४	क्यू-स्पेशल टि एण्ड पी	२.९७
१५	आर-कम्युनिकेशन	५.९४
१६	लॉसेस ऑन स्टॉक	२.४०
१७	एक्स -एन्हायरोनमेंट	०.४८
१८	वितरीका (बी)	२.२७
२०	उपसा सिंचन (डी)	४.०७
१९	कडा (सी)	२.५५
एकूण (१ ते १९)		१०१०.०५
२०	अनुषंगीक खर्च (ETP Charges)	१६४.९३
एकूण		११७४.९८